

22 JUN 2026

तरुण भारत

जनसंपर्क कक्ष

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

# विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित ज्ञान देणे आवश्यक

प्रतिनिधी, कोल्हापूर

विकसित भारत घडविण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित ज्ञान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उच्च शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, विद्यापीठ उद्योग कक्ष व बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नॅट्स उद्योग-शिक्षण परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.राजनीश कामत होते.

पाटील म्हणाले, नॅट्सच्या माध्यमातून



विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यावेतन दिले जाते, याचा लाभ घेणे गरजेचे आहे.

डॉ. प्रमोद जुमले यांनी नॅट्सअंतर्गत

अभियांत्रिकी, फार्मसी, एचएमसीटी, आर्किटेक्चर, बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी पदवीधर आणि डिप्लोमाधारकांना औद्योगिक प्रतिष्ठानांमध्ये सुनियोजित ऑन-द-जॉब ट्रेनिंगद्वारे व्यावहारिक ज्ञान मिळवण्याच्या संधीची माहिती

आनंदराव पाटील : शिवाजी विद्यापीठात नॅट्स उद्योग शिक्षण परिषद

दिली. निवृत्ती वडोदे, उपसंचालक, बोट, मुंबई यांनी 'नॅट्सचे व्हिजन, फ्रेमवर्क आणि इम्पॅक्ट' या विषयावर मार्गदर्शन केले.

प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सागर डेळेकर यांनी आभार मानले. यावेळी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, डॉ. प्रकाश बच्छाव यांच्यासह उद्योग व्यवसाय व शिक्षण क्षेत्राशी संबंधित साडेपाचेशहून अधिक सहभागी झाले होते.

22 JUN 2026

तरुण भारत

जनसंपर्क कक्ष  
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

# शहरासह संपूर्ण जिल्हा योगमय

- विविध ठिकाणी रविवारी जागतिक योगदिन साजरा
- योग साधना भारतीयांची प्रमुख जीवनपद्धती : खासदार धनंजय महाडिक
- शिवाजी विद्यापीठात १२ वा योगदिन; शहरात उद्याने, हॉलमध्ये योगसाधना

प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहर आणि परिसरासह जिल्ह्यात रविवारी जागतिक योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शाळा, महाविद्यालयांसह विविध मंडळे, संस्था, महिला बचत गट, महिला मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघटनांनी योगदिनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. निरोगी वृद्धत्वासाठी योग या संकल्पनेवर साजरा करण्यात आला.

योगसाधना ही भारतीयांची प्रमुख जीवन पद्धती झालेली आहे. शरीर आजारमुक्त करण्याचा एकमेव उपाय म्हणजे योगसाधना. योग हा पुढच्या पिढीसाठीही उपयुक्त असल्याचे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी शिवाजी विद्यापीठात केले.

शिवाजी विद्यापीठामध्ये १२ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा केला जातो.



कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात खासदार धनंजय महाडिक या रविवारी योगदिन साजरा केला. यावेळी उपस्थित अन्य मान्यवर.

जगमरातील जवळपास १३० देशांमध्ये योगदिन साजरा केला जातो. भारतामध्ये काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ५० हजार ठिकाणी योगदिन साजरा होतो, असे खासदार महाडिक यांनी सांगितले.

यावेळी कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव प्रमुख उपस्थित होते.

सुमारे ५७५ योगसाधकांनी नोंदणी केली आणि उपक्रमात सहभागही दर्शविला. विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा

योजना विभाग, आजीवन अध्ययन आणि विस्तार अधिविभाग, क्रीडा व शारीरिक शिक्षण अधिविभाग, विद्यार्थी विकास विभाग, रंगेडीयन फिटनेस, आदित्य बिल्डिंग ग्रुप 'इंदिरा' यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम उत्साहात साजरा केला.

**योग ही व्यापक**

**जीवन प्रणाली : कुलगुरू**

कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, विद्यापीठात २१ जून, २०१५ पासून गेली १२ वर्षे सलग दैनंदिन स्वरूपात

मोफत योग शिबीर घेतले जाते. योग ही एक व्यापक प्रणाली आहे जी संपूर्ण व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक कल्याणास फायदेशीर आहे, असे त्यांनी सांगितले.

शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये रविवारी सकाळी ६.१५ ते ८.१५ या कालावधीत योगसाधना शिबीर पार पडले. कुलगुरू डॉ. कामत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी घालून उद्घाटन केले.

कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, मानव्यविज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. कबीर खराडे आदींसह विद्यार्थी सहभागी झाले होते. योगशिक्षक सूरज पाटील यांनी योगसाधनेचे प्रशिक्षण दिले. नीलम जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाने प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोलकाता येथून संपूर्ण देशाला संबोधित केले. निरोगी वृद्धावस्थेसाठी योगसाधना अत्यंत महत्वाची आहे. योग केवळ वृद्धांसाठी नाही, तर सर्व वयोगटातील लोकांसाठी आहे. योग फक्त शारीरिक व्यायामापुरता मर्यादित नसून तो मानसिक आरोग्याचाही मार्ग आहे. यावेळी त्यांनी योगाचे महत्त्व, मानवी जीवनातील त्याचे स्थान आणि संतुलित जीवनशैली यावर प्रकाश टाकला.

22 JUN 2026

जनसपके कक्ष

पुढारी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

# योगसाधना भारतीयांची प्रमुख जीवनपद्धती

खा. धनंजय महाडिक; विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

योगसाधना ही भारतीयांची प्रमुख जीवनपद्धती आहे. निरोगी व आजारमुक्त जीवनासाठी योग हा प्रभावी मार्ग असल्याचे प्रतिपादन खा. धनंजय महाडिक यांनी केले.

शिवाजी विद्यापीठात १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित 'निरोगी वृद्धत्वासाठी योग' कार्यक्रमात ते बोलत होते. सकाळी ६ ते ८ या कालावधीत योगसाधना शिबिर पार पडले. याप्रसंगी कुलगुरू डॉ. आर. के. कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आदी उपस्थित होते.

महाडिक म्हणाले, भारताच्या प्राचीन परंपरेतील योगविद्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे जागतिक मान्यता मिळाली असून आज जगातील सुमारे १३० देशांमध्ये योग दिन साजरा केला जातो. या कार्यक्रमात सुमारे ५७५ योगसाधकांनी सहभाग नोंदविला. योगशिक्षक सूरज पाटील यांनी योगाचे प्रशिक्षण दिले. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, परीक्षा व



कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आयोजित योगदिन कार्यक्रमात सहभागी खा. धनंजय महाडिक. समवेत कुलगुरू डॉ. आर. के. कामत, डॉ. व्ही. एन. शिंदे आदी.

मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. महादेवदेशमुख, डॉ. शरद बनसोडे, डॉ. कबीर खराडे, डॉ. एस. जी. घाणे, डॉ. रामचंद्र पवार, आकाश कोरगावकर आदी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्या या संबोधनाचे थेट प्रक्षेपण यावेळी सभागृहात करण्यात आले.

22 JUN 2026

लोकमत

# शिवाजी विद्यापीठात बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

**योगसाधना भारतीयांची  
प्रमुख जीवनपद्धती:  
धनंजय महाडिक**

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात बारावा आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात झाला. खासदार धनंजय महाडिक यांनी योगसाधना ही भारतीयांची प्रमुख जीवनपद्धती असून, निरोगी आणि आजारमुक्त जीवनासाठी योग हा प्रभावी मार्ग असल्याचे सांगितले.

'निरोगी वृद्धत्वासाठी योग' संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात सुमारे ५७५ योगसाधकांनी सहभाग घेतला. कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी विद्यापीठात २०१५ पासून सलग मोफत योग शिबिरे सुरू असल्याची माहिती दिली.

**ठळक मुद्दे**

शिवाजी विद्यापीठात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. 'निरोगी वृद्धत्वासाठी योग' ही यंदाची संकल्पना.

५७५ योगसाधकांचा सहभाग.

२०१५ पासून विद्यापीठात मोफत योगशिबिरांची परंपरा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे थेट प्रक्षेपण.

विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात सकाळी योगसाधना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योगशिक्षक सूरज पाटील यांनी प्रशिक्षण दिले. प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तच्या संदेशाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

22 JUN 2026

सकाळ

## शिवाजी विद्यापीठात कार्यक्रम

कोल्हापूर : 'आपल्या सर्वासह पुढच्या पिढीसाठी योग उपयुक्त आहे,' असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांनी विद्यापीठात बारा वर्षांपासून सुरू असलेल्या मोफत योग शिबिराची माहिती दिली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव प्रमुख उपस्थित होत्या. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. महादेव देशमुख, शरद बनसोडे, कबीर खराडे, एस. जी. घाणे, रामचंद्र पवार, आकाश कोरगावकर, राज कोरगावकर, अझरुद्दीन मुल्ला, परशराम पाटील, विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभाग घेतला. सूरज पाटील यांनी प्रशिक्षण दिले. नीलम जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

22 JUN 2026

पुढारी

उच्च शिक्षण विभागीय  
सहसंचालक कार्यालय  
परिसरात वृक्षारोपण

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

येथील उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालय परिसरात २५१ रोपांची लागवड करण्यात आली. परिसर पर्यावरणपूरक बनविण्याच्या उद्देशाने ६७ विविध प्रजातींच्या वृक्षांचे रोपण केले. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांच्या हस्ते झाले. चंद्रकांत पाटील यांच्या नावाने लावलेल्या वडांच्या रोपांचे 'छत्र-छाया वृक्ष' असे नामकरण करण्यात आले.

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी वृक्षलागवड हा भावी पिढ्यांसाठी हिरवा वारसा असल्याचे नमूद केले. या मोहिमेत विविध महाविद्यालयांतील एनएसएस आणि एनसीसी स्वयंसेवकांनी श्रमदानातून सक्रिय सहभाग नोंदविला. वृक्षारोपणाबरोबरच त्यांच्या संवर्धन व संगोपनाचा संकल्पही यावेळी करण्यात आला.

विभागीय सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव यांनी प्रास्ताविक केले.

22 JUN 2026

पुढारी

जनसपके कक्ष

शुवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

४१० गुणवंतांना

शिवाजी विद्यापीठाची

२९.५५ लाखांची शिष्यवृत्ती

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

शैक्षणिक गुणवत्ता व  
स्पर्धात्मकता वाढविण्याच्या उद्देशाने  
राबविण्यात येणाऱ्या 'शिवाजी  
विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती'  
योजनेंतर्गत २०२५-२६ या शैक्षणिक

वर्षासाठी ४१० विद्यार्थ्यांची निवड  
करण्यात आली. त्यांना २९ लाख ५५  
हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान  
करण्यात आली.

पदव्युत्तर प्रवेश विभागाने  
राबविलेल्या योजनेसाठी यंदा १ हजार

१३८ अर्ज आले होते. त्यापैकी विविध  
घटकांतील पात्र विद्यार्थ्यांची निवड  
करून शिष्यवृत्ती मंजूर करण्यात  
आली. योजनेसाठी ४१० विद्यार्थी पात्र  
ठरले. यात विद्यार्थिनींची संख्या ३५६  
आहे.